

आदिवासी उपयोजनेसाठी विशेष
केंद्रीय सहाय्य योजनेखालील सन
२००७-०८ चा अखर्चित निधी खर्च
करण्यास मंजूरी...

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :विकेस-२०१०/प्र.क्र.४७/का.१९

मंत्रालय, मुंबई. ४०० ०३२

दिनांक: २१ सप्टेंबर, २०१०

- वाचा :-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक जीओआय-२००८/
प्र.क्र.१६८/ का-१७, दिनांक २० नोव्हेंबर, २००८
२) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्र.
विकेस-२०१०/ प्रक्रप/ का-८(५), दिनांक १४ सप्टेंबर, २०१०.

प्रस्तावना :- विशेष केंद्रीय सहाय्य योजनेखाली आदिवासी उप योजनांकरिता सन २००७-०८ मध्ये केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले रु. ४२९३.०० लक्ष अनुदान विविध योजनांसाठी खर्च करण्यास शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. जीओआय-२००८/प्र.क्र.१०/का-११, दिनांक २२ फेब्रुवारी, २००८ अन्वये परवानगी देण्यात आली होती. सदर मंजूरीनुसार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी प्रशिक्षण विषयक विविध योजना राबविण्यासाठी रु. १०२०.०८ लक्ष एवढा निधी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुंबई यांना उपलब्ध करून दिला होता. तथापि, सन २००७-०८ मध्ये सदर निधी खर्च करता न आल्याने सदर निधी सन २००८-०९ मध्ये खर्च करण्यास वर उल्लेखित शासन निर्णय दिनांक २० नोव्हेंबर, २००८ अन्वये परवानगी देण्यात आली होती. आता असे निर्दर्शनास आले आहे की वरील अनुदानातील रु. ६३.८७ लक्ष एवढी रक्कम खर्च न होता समर्पित करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले सदर अनुदान पूर्णपणे खर्च करून त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनास सादर करण्याची आवश्यकता लक्षात घेता सदर अखर्चित अनुदान खर्च करण्यास परवानगी देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- शासन आता या निर्णयाव्दारे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत प्राप्त झालेले व समर्पित केल्यामुळे अद्याप अखर्चित राहिलेले वरील रु. ६३.८७ लक्ष (रुपये त्रेसष्ट लक्ष सत्यारेंशी हजार फक्त) अनुदान सन २०१०-११ मध्ये आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीमधून ते ज्या कारणासाठी मान्य करण्यात आले आहे त्या कारणासाठी खर्च करण्यास मंजूरी देत आहे.

(L)

२. प्रकरणाधिन खर्च मागणी क्रमांक टी-५ मुख्यलेखाशिर्ष : २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१)- जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - विशेष केंद्रीय सहाय्य योजना (०१) (४१) केंद्रीय सहाय्याची एकात्मिक योजना (२२२५ ३५५६) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेंतर) या अर्थशिर्षाखाली सन २०१०-११ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

हा शासन निर्णय राज्य शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१००९२११५०५१३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

२२२५५३०६
(सु.द. पडवळ)
अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रती)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास, (प्रत्येकी २ प्रती)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा.

महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२ मुंबई / नागपूर-२.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२ मुंबई / नागपूर-२.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.३२

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२

सह सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२

कक्ष अधिकारी (का-६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग (का-६), मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती.(का.११)आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई